



महाविद्यालयाने दि. 21.06.2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक व मार्गदर्शक श्रीमती मंदाकिनी गिन्ने व प्राचार्य डॉ. बाळासाहेब जोरे, प्रा.डॉ. संतोष कणखे



महाविद्यालयाने दि. 21.06.2022 रोजी योग प्राचार्यादींक दाखविलेला




दि. 21.06.2022 रोजी सकाळी 7.00 वाजता) आंतरराष्ट्रीय योग  
दिनाभिमित्त योग करताना महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व  
गाववासील ज्येष्ठ नागरीक







21.06.2022 रोजी योग प्रशिक्षक मंदाकिनी गिन्ते  
योग कुरुण करताना, सोबत योग कुरुताना विद्यार्थी, प्राध्यापक



Sushilkumar Raut



Kanse santosh Haribhau




kadam satishraosaheb



Dr Geetanjali Sadashivrao Mote

International Yoga Day of 21.06.2020  
online yoga programme webinar





Gopal Bhosale



Dixit Sahebrao Dnyanoba



Haridas Pisal



Umakant C. Gore

online yoga programme CV

At: 03/06/2020






Sushilkumar Raut



Kanse Santosh Haribhau




Dr. Geetanjali Sadashivrao Mote



Dnyaneshwar Dashrath Bidwe

५.०६.२०२० रोजी Covid-19 च्या काळामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी, प्राध्यापक व सल्लागार आरोग्य सुदृढता आणि राष्ट्रीय आभासी वेबिनारचे आयोजन केले.





21.6.2019

Occasion of Yoga Pose Dr.Kanse S.H. Dated ~~25/06~~/2019



2019 - 20







Best practice of yoga, morning session  
10.12.2019



Acad. Year 2018-19 Yoga Class  
Information by Dr. Kavase S.H.



दि. 18. 07. 2018 रोजी  
present students in  
yoga. programme.









Students

Created

2018-19  
a yoga  
session of 20








All Participate attend the Yoga dated 23/01/2017 in Indoor Sports Hall



All Participate attend the Tadasan Pose Yoga dated 23/01/2017 in

Indoor Sports Hall






Date : 21/06/2017



Acad. / year 2017-18  
yoga and meditation for self-care



महाविद्यालय दि. 28/08/2017 रोजी विद्यार्थ्यां  
प्रा-वर्षाचे श्रंगोष्ठ यांनी योगा प्रशिक्षण दिले.







दि. 22/01/2018 रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी योग करत असताना




महाविद्यालयीन दि. 22/01/2018 रोजी 'योग प्रशिक्षण मार्गदर्शन' कार्यक्रम संपन्न, याप्रसंगी विद्यार्थी योगा शास्त्र समग्र वेळाला.









दि. 21.06.2016 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  
महविद्यालयाने योग प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी  
योग करताना विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी







a Asan presenting 2016-17  
dated, 10.7.2016





yoga

Informative Session 2016-17  
Dated 10.7.2016.




Dr. Kanse J. H.





# जनविकास महाविद्यालयात



केज दि. २१ ( प्रतिनिधी ) केज तालुक्यातील  
वनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात योगदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या  
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे हे उपस्थित होते तर योग प्रशिक्षक म्हणून  
अंबाजोगाई येथील योग प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षक मंदाकिनी गित्ते या उपस्थित होत्या यावेळी योग  
प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षक मंदाकिनी गित्ते व त्यांच्या शिष्या कु. देवगावकर यांनी विद्यार्थ्यांसमोर अनेक  
योगासनांचे प्रात्यक्षिक करून योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी बोलताना योग प्रशिक्षक  
मंदाकिनी गित्ते म्हणाल्या की, भारत ही योगाची जननी आहे योग ही भारताला मिळालेली प्राचीन देणगी  
असून आज योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे ही आपल्या देशासाठी  
गौरवाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी दिवसभरातील काहीवेळ योगासनासाठी देऊन आपले आरोग्य निरोगी  
ठेवले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले तर प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी यावेळी योग दिन हा योग  
दिनापुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांनी नियमित करून आपले आरोग्य निरोगी ठेवले पाहिजे. या  
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच महाराष्ट्र विद्यालयातील एन.सी.सी.  
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष कणसे यांनी केले  
उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. उमाकांत गोरे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयात  
योगा विभागाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व क्रीडा विभागाचे प्राध्यापक त  
महाविद्यालयातील इतर प्राध्यापक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .



केन्द्र, ता. २१: (घातपोदार)  
 : तालुक्यातील यनसरोळा येथील  
 जनविकास महाविद्यालयातील  
 यज्ञवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  
 विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रातर्फे  
 शुक्रवारी (ता. २१) पाचवा  
 ज्ञानदिवस साजरा करण्यात  
 आला.

केन्द्रमुख डॉ. बाबामाहेव  
 मोरे, केन्द्र संयोजक डॉ. मुरलीधर  
 लडाडे यांच्यासह प्राध्यापक व  
 शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.  
 डॉ. मोरे यांनी योगाच्या माध्यमातून  
 सामाजिक ऐक्य निर्माण होते,  
 योगाकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून  
 न पाहता आरोग्याच्या दृष्टिकोनातून  
 पाहण्याची आवश्यकता असल्याचे  
 स्पष्टीकरणे, योगा वार्ता योगशिक्षक  
 प्रा. डॉ. मंदकिशोर चिताडे



यनसरोळा : येथे योगासन व प्राणायाम करताना महाविद्यालयीन कर्मचारी.

पदच सांगून योगासनाच्या प्राप्ती,  
 कपालपार्ती, अनुलोम विलोम  
 या प्रकारांचे व सूर्यनमस्कार यांचे  
 सर्वांना प्रशिक्षण दिले.

प्रा. डॉ. मंदकिशोर चिताडे

यांनी सूत्रसंचालन केले. प्रयत्न  
 मोरे ज्येष्ठ यांनी आभार मानले.  
 केन्द्र सहायक प्रा. सुरील राजत व  
 प्रा. डॉ. केशव तिडके यांनी पुढाकार  
 घेतला.



# आंतरराष्ट्रीय योग दिवस

यागादन यशस्वातसाठ प्रयत्न कल.  
जनविकास महाविद्यालय, बनसरोळा  
बनसरोळा : येथील जनविकास  
महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन  
साजरा करण्यात आला.  
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  
बाबासाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली  
योग प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी  
योग प्रशिक्षक प्रा. डॉ. संतोष कणसे  
यांनी उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी  
कर्मचाऱ्यांना योगाचे महत्त्व सांगून योग  
प्रशिक्षण दिले. योग प्रशिक्षणानंतर  
प्रा. डॉ. संतोष कणसे यांनी मानवी  
जीवनात योग व प्राणायाम यांचे काय  
महत्त्व आहे? या संदर्भात उपस्थितांना  
मार्गदर्शन केले. या योग  
प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील  
सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी  
मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
वैद्यनाथ महाविद्यालय



## HighLights

### 'जनविकास' मध्ये योग दिन

बनसरोळा : जनविकास महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. हरिदास पिसाळ तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संतोष कणसे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना योगाचे धडे देवून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. गीतांजली मोटे तर समारोप प्रा. डॉ. पिसाळ यांनी केला. यावेळी प्रा. डॉ. सतीश कदम, प्रा. डॉ. नंदकिशोर भिसाडे सह, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.



उत्साहान्वित हाता.


## ‘जनविकास’मध्ये योग दिन साजरा

केज : तालुक्यातील वनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीर घेऊन विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. जनविकास महाविद्यालयातील संपन्न झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. पिसाळ होते. तर मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. कणसे हे होते. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चिताडे नंदकुमार यांनी केले.



# जनविकास महाविद्यालय बनसरोळा

बनसरोळा, दि. २१ (प्रतिनिधी):- कृष्णाई शिक्षण प्रसारक मंडळ लातुर संचलित जनविकास महाविद्यालय बनसरोळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. हरिदास पिसाळ हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. संतोष कणसे हे होते. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ. हरिदास पिसाळ यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. सतिश कदम यांनी केले. तसेच आभार प्रा.डॉ. नंदकिशोर चिताडे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

ग  
नी  
र  
के  
त  
त

न  
वे